

Ref: STEX/SECT/2023

February 13, 2023

The Relationship Manager	National Stock Exchange of India Limited
BSE Limited	Exchange Plaza, 5 th Floor
P. J. Towers	Plot No. C/1, G Block,
Dalal Street, Fort	Bandra – Kurla Complex
Mumbai 400001	Bandra (East)
	Mumbai 400051
BSE Scrip Code: 500480	
	NSE Symbol: CUMMINSIND

Sub.:Intimation regarding copy of published Notice of Record Date for Interim Dividend for the Financial Year 2022-23.

Dear Sir/ Madam,

We are enclosing copies of the published notices of the Record Date for the purpose of ascertaining list of members who would be entitled to receive the Interim Dividend for the Financial Year 2022-23 for your reference. The said notices have been published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (Pune Edition) on February 10, 2023.

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours truly, For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer (This letter is digitally signed)

Encl.: As above.

Cummins India Limited Registered Office Cummins India Office Campus Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi Pune 411 045 Maharashtra, India Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015 cumminsindia.com cil.investors@cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276



16 **Cummins India Limited**

d. Office : Cummins India Office Campus er A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) : (020) 67067000 Fax : (020) 67067015. Tel

Website: www.cummins Email : cil.investors@cum

NOTICE OF RECORD DATE FOR INTERIM DIVIDEND

INTERIM DIVIDEND Notice is hereby given that the Board of Directors of the Company at their meeting held on February 08, 2023 has declared an Interim Dividend of Rs. 12-per equity share i.e. @600% on equity share of face value Rs. 2-each fully paid. for the financial year 2022-2023. The Company has further fixed February 21, 2023 (Tuesday) as the record date to determine eligible shareholders entitled to receive the interim dividend declared at the same meeting. The said interim dividend will be paid on or before Wednesday, March 08, 2023.

Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email addresses with their Depository registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses and mobile numbers with their relevant Depositors through the Depository Participants with whom they maintain their Demat accounts. Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address and mobile number with the Company, are requested to register/update the same by clicking on https://linkintime.co.in/ or by writing to the Company at clinwestors @cummins.com or to Link Intime India Private Limited ("RTA") at mt.heipdesk@linkintime.co.in along with details of folio number and tataching a self-attested copy of PAN can Members may note that pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of Members, w.ef. April 01, 2020, and the Company is required to deduct tax a source from the dividend paid to Company is required to deduct tax at source from the dividend paid to Members at the prescribed rates. For Resident Members, taxes shall be deducted at source under Section 194 of the Income Tax Act, 1961, as follows 10% or as notified by the Government of India Shareholders having valid PAN

Shareholders not having PAN/valid PAN or shareholders who fall under the category of "Specified person" as per the provisions of section 206AB of the Income Tax Act, 1961 20% or as notified by the Government of India

The tax will not be deducted on amount paid to the resident individ shareholder with PAN, if the total dividend to be received by him/heu including this interim dividend payment during Financial Year 2022-23 does not exceed Rs. 5,000 and also in the case where the Member

Including this Interim dividenci payment during i-Inanciai rear 2022-23 does not exceed Rs. 5,000 and also in the case where the Member provides a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source, on the given link: https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html Non-resident Members can avail beneficial rates under the tax treaty between india and their country of residence. Such Members will have to upload a self attested copy of PAN card, No Permanent Establishment he claration, Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits on the given link: https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html Email communication regarding Deduction of Tax at Source and mail dof Members on February 06, 2023. A Copy of the said notice is available on the above-mentioned website of the Company and on the websites of Bombay Stock Exchange Limited (i.e. www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (i.e. www.bseindia.com).

Place: Pune Date: February 08, 2023

For Cummins India Limited Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer

Re	Registered Office: Pahadi Village, off the Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063.														
	Tele No.: + 91 (022) 4028 1919/ 2685 2257 / 58 / 59														
	Email: info@nirlonltd.com, Website: www.nirlonltd.com														
U	UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 ST DECEMER, 2022														
_	(₹ in lakhs) Quarter ended Nine Months ended Year ended														
Sr.															
No.	Particulars 31-Dec-22 30-Sep-22 31-Dec-21 31-Dec-22 31-Dec-21														
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited								
1	Income:														
	(a) Revenue from operations					24,695.79									
	(b) Other income	58.81	125.65	35.02											
	Total income	14,430.56	14,384.89	9,289.77	42,713.11	24,904.72	38,672.21								
2	Expenses:														
	(a) Employee benefits expense	134.88		124.46											
	(b) Finance costs (Refer Note 5)	2,694.02	2,164.38	600.45	9,635.36	1,260.40	3,459.16								
	(c) Depreciation and amortisation expenses (Refer Note 4)	1,338.71	.,	1,637.55	8,786.85										
	(d) Property management expenses	1,087.66		717.12											
	(e) Other expenses	1,350.24	1,424.14												
	Total expenses	6,605.51	8,532.12	4,077.97	26,731.95	11,437.27	19,666.27								
3	Profit before tax (1-2)	7,825.05	5,852.77	5,211.80	15,981.16	13,467.45	19,005.94								
4	Tax expense														
	- Tax expense	2,471.33	1,808.22	1,854.19	5,160.89	4,445.08	6,279.22								
	- Tax in respect of earlier years (Refer Note 6)	-	-	2,010.62		1,645.92	1,645.92								
	Total tax expense	2,471.33	1,808.22	3,864.81	5,160.89										
5		5,353.72	4,044.55	1,346.99	10,820.27	7,376.45	11,080.80								
6	Other comprehensive income														
	Items that will not be reclassified to profit and loss (net of tax)	-				-	0.49								
7	Total comprehensive income (5+6)	5,353.72	4,044.55	1,346.99	10,820.27	7,376.45	11,081.29								
8	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- per share)	9,011.80	9,011.80	9,011.80	9,011.80	9,011.80	9,011.80								
9	Other Equity						38,785.72								

↳

(a) Basic (₹) (b) Diluted (₹) See accompanying notes to the financial res

(Face value of ₹ 10/- per share) 9 Other Equity) Curren Equity Earnings per share (EPS) of ₹ 10/- each (not annualised)

Place : Mumbai Date : 9th February, 2023

Notes : The results of the quarter and nine months ended December 31, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 9, 2023. The Company has determined "Licensing of investment properties" as a reportable segment as evaluated by the chief operating decision makers for allocation of resources and assessing the performance. There are no other reportable seg-net to AS 106 - Operating Segment. Accordingly, no segment information has been disclosed. The board of directors in its meeting held on February 9, 2023 have approved interim dividend of Rs 15 per equity share on the face value of ₹104. agregating to ₹13,517.71 lakts to its equity shareholders. The record date for payment will be February 17. 2023.

5.94 5.94 4.49 4.49 1.49 1.49

ary 17, 2023

February 17, 2023. The Company has changed its method of depreciation from written down value method to straight-line methods w. e. f. October 1, 2022. Accordingly, depreciation is lower and net protit before tax is higher by ₹2,407.88 kits or the quarter and nine months ended 31 December 2022. Upung the Company has entered into a term loan agreement with the Hongkong and Shanghal Banking Corporation Limited for an aggregate sum of up to ₹1,200.000 kits. The proceeds from the said loan bras been used to reage the existing loan of ₹1,1796.857. Kits availed by the Company from HDPC Limited along with prepayment and other related charges amounting to ₹2,507.23 kits which has been recognized as finance cost in the financial results.

Intanced results. In accordance with the income Tax Act, 1961, domestic companies have the option to pay income tax at 22-b pus approach surplayer and cass (new tax regime) subject to creatin conditions. In the sariler year, the Company had estimated transition supersts to continue in the old tax regime. Accordingly, during the year ended Nator 31, 2022, the Company has recognize tax expense on account of remeasurement of tax balances pertaining to earlier years. For and on behalf of the Board of Direction NIRLOAN LINE Safe.

12.01 12.01

12.30 12.30

8.19 8.19

Sd/-RAHUL V. SAGAR DIN

February 9, 2023

PUNE | FRIDAY, 10 FEBRUARY 2023 Business Standard





CIN: L24231MH1950PLC008311 The Capital, 1802/1901, Plot No.C-70, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 Tel: +91 22 6693 2000 Fax: +91 22 2654 0274 Email ID: contactus.india@pfizer.com Website: www.pfizerltd.co.in

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended31 December 2022

	(₹ in crore except earnings per share) Quarter Year to date Corresponding											
	Particulars	ended 31 December 2022	Year to date figures for current year ended 31 December 2022	Corresponding 3 months ended 31 December 2021								
		Unaudited	Unaudited	Unaudited								
1	Total Income	649.16	1,921.79	694.16								
2	Net Profit for the quarter/period (before Tax,											
	Exceptional and/or Extraordinary items)	200.68	606.70	184.09								
3	Net Profit for the quarter/period before tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items)	200.68	659.29	184.09								
4	Net Profit for the quarter/period after tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items)	150.66	494.28	143.91								
5	Total Comprehensive Income for the											
	quarter/period [Comprising Profit for the											
	period(after tax) and Other Comprehensive											
	Income (after tax)]	150.47	493.70	144.06								
6	Equity Share Capital	45.75	45.75	45.75								
7	Reserves (excluding Revaluation Reserve)											
	as shown in the Audited Balance Sheet of											
	the previous year	-	-									
8	Earnings per share (of ₹10/- each)											
	(not annualised)*											
	Basic:	32.93*	108.04*	31.46*								
	Diluted:	32.93*	108.04*	31.46*								

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the Company's website at www.pfizerltd.co.in

For Pfizer Limited

S. Sridhar Managing Director

		ଚ୍ଚ CSB B	Ban	k			S.No.	Branch Name	Account Name	Client ID	No. of Acc.	Bal. Outstanding as on 08-02-2023 1680590	Weight (grams)	S.No.	Branch Name	Account Name	Client ID	No. of Acc.	Bal. Outstanding as on 08-02-2023	Weight (grams)
							1856 1857	Theni Theni	SINGARAVELU S THENMOZHI RAJA	4116477 7260568		1680590 1007298.51	294	1931 1932	Kazhakuttam Kazhakuttam	SANTHOSHKUMAR A SARANYA S S	4240921 7243191		268194.46 255726.65	57.73 44.7
PU	SLIC NOTI	CE ON AUCTION OF PLE	DGED G	OLD	ORNAME	NTS	1858	Theni	VIJAY .	7307629	î	468958.78	96.8	1933	Kazhakuttam	SUDHAKUMAR J	7240083	- 12	70911.11	13.6
The bo	rower/s in eno	cific and interested bidders in gene	ral are here	ov info	med that on a	count of	1859	G H Junction Branch - Thiruvananthapuram	A CHANDRIKA	4262028	1	49849.45	10	1934	Kazhakuttam	SUNIL MONY R	4026946	1	121313.76	21.3
		ank's dues by the borrowers as					1860	G H Junction Branch - Thiruvananthapuram	ANEESH R	7268533	8	2201860.58	393.2	1935	Kazhakuttam	T GEETHA KUMARI	4211312	1	173806.61	33.1
		sued by the Bank, the gold ornamer					1861 1862	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	ARUN R BIJU B S	4187491 7073898	2	221648.92 260658.31	40.69	1936 1937	Kazhakuttam Kazhakuttam	VAISAKH BABU B VINEETHA K	4014602 4152873	2	1357711.75 41821.63	256.9 7.8
		for the loans availed by them will b					1862	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	BIJU BIS BINDHU R	186843	2	260658.31	47.5	1937	Kazhakuttam	VINCE THAN	4152873		143012.32	25
		asis through e-auction portal http://					1864	G H Junction Branch - Thiruvananthapuram	BINDHU KUMARI S	3878536	10	97780.91	18.4	1939	Kazhakuttam	VIPIN MATHEW M	4210679	1	330395.37	63
		auction may be adjourned to any o e same in the Bank's notice board.					1865	G H Junction Branch - Thiruvananthapuram	BINDU	4203097	1	143346.17	27	1940	Kowdiyar - Trivandrum	AKHILA GS	4182637	1	13256.55	1.7
		s will be disposed off by private sale					1866	G H Junction Branch - Thiruvananthapuram	BINUKUMAR K	7283530	2	245832.49	47.8	1941 1942	Kowdiyar - Trivandrum Kowdiyar - Trivandrum	ARUN U V BALAKRISHNAN	4165632	1	20015.84	27 60.3
there is	a further bal	ance to be recovered thereafter,	legal action				1867 1868	G H Junction Branch - Thiruvananthapuram	C V KAVITHA	7285834	2	1734069.95	331	1942	Kowdiyar - Trivandrum Kowdiyar - Trivandrum	BALAKRISHNAN . BIJU S	4169726	2	253333.28	92.7
borrow	er/s for recover	y of the balance amounts due to the	bank.				1858	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	DEEPA V M DLIOF DARVIN	4262146	5	179220.3 349009.11	36 67.12	1944	Kowdiyar - Trivandrum	DHANISH .	7266192	5	90064.53	151.77
					Bal. Outstanding		1870	G H Junction Branch - Thiruvananthapuram	FATHIMA A	4184565	1	235192.85	43.5	1945	Kowdiyar - Trivandrum	DIJOE DARVIN	4204613	1	373388.56	74.5
S.No.	Branch Name	Account Name	Client ID	No. of	as on 08-02-2023	Weight (grams)	1871	G H Junction Branch - Thiruvananthapuram	JAYAN J	4186022	1	60771.49	11	1946	Kowdiyar - Trivandrum	DINESH KUMAR K	7296128	1	363794.5	71.5
1801	Kumbakonam	GURUPRAKASH BALAGURUNATHAN	4173627	ACC.	289068.55	54.5	1872	G H Junction Branch - Thiruvananthapuram	JAYANTI K	7256998	1	1518366.1	265.5	1947	Kowdiyar - Trivandrum Kowdiyar - Trivandrum	JAYARAJ N JYOTHISH MATHEW	4161027 7120541	2	287658.98 34987.13	49 77.3
1802	Kumbakonam	HARIHARAN RAJANDURAI	3695712		889751.36	162.5	1873	G H Junction Branch - Thiruvananthapuram	LEKSHMI S MOHAMMED HALEEL	7281321	1	808369.05	152	1949	Kowdiyar - Trivandrum	KUMARI AMUTHA Y	3843411	1	83932.21	16
1803	Kumbakonam	HEMALATHA RAJAN DURAI	3706454	1 i -	890984.65	162.5	1874 1875	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	MUHAMMED HALEEL MUHAMMED SHABEER M M	4256313 4186836	1	62279.22 164604.22	12.5 30	1950	Kowdiyar - Trivandrum	N SUKU	4158609	1	177398	34.2
1804	Kumbakonam	INBATHAMIZHAN SELVARAJ	7288619	1	88388.17	17.2	1876	GH Junction Branch - Thiruvananthapuram	NEENA SURESH U	4185837	- ř	10315.3	1.9	1951	Kowdiyar - Trivandrum	NITHESH KUMAR	7264936	4	222440.03	174.4
1805	Kumbakonam	LATHA RAMADASS	7246027	1	1579378.26	286	1877	G H Junction Branch - Thiruwananthapuram	NIDHIN S KUMAR	4210235	1	31865.59	6	1952 1953	Kowdiyar - Trivandrum Kowdiyar - Trivandrum	NOORJAHAN O BINDHU KALA	3948297 4222686	1	26425.33 91390.08	51.2 17.52
1806	Kumbakonam	MARIMUTHU VARADHARAJAN	4019517	2	964652.2	175	1878	G H Junction Branch - Thiruvananthapuram	NITHEESH S KUMAR	4199462	1	209742.4	42	1953	Kowdiyar - Trivandrum Kowdiyar - Trivandrum	O BINDHU KALA PRASANNAKUMAR S	4222686		91390.08 59811.67	17.52
1807	Kumbakonam	MATHANMOHAN	4216285	1	393513.66	75.3	1879	G H Junction Branch - Thiruvananthapuram	POORNIMA T	4178672	2	421238.63	79	1955	Kowdiyar - Trivandrum	PRASANTH, P	7284735	2	374332.59	71.2
1808	Kumbakonam	MURUGARAJ PALANIYAPPAN	4084008	1	428571.49	82	1880 1881	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	PRASHOBH RAJP R PRAVEEN V S	2962025 4178245	1	140495.48 55442.55	27	1956	Kowdiyar - Trivandrum	PRATHEESH M V	7241185	2	1835281.69	322
1809	Kumbakonam	PREMKUMAR MANI	4155963	2	225720.29	43	1882	G H Junction Branch - Thiruvarianthapuram G H Junction Branch - Thiruvarianthapuram	RAHUL B	7261907	2	1328297.31	232	1957	Kowdiyar - Trivandrum	RAJEENA L R	4125505	1	12622.67	33.65
1810 1811	Kumbakonam	RAJAN DURAI MUNUSAMY RAMADOSS	3693190 4144516	4	1362653.71 1632529.37	251 287	1883	G H Junction Branch - Thiruvananthapuram	RAJESH R.K	4169107	T.	114392.31	20	1958 1959	Kowdiyar - Trivandrum Kowdiyar - Trivandrum	RAJEEV N K SAKKEER HUSSAIN S	7119842 4005659	1	114533.16 286323.26	22 70.6
1812	Kumbakonam	RAMYA SATHISHKUMAR	4199133	1.	112142.56	22	1884	G H Junction Branch - Thiruvananthapuram	REGHUNATHAN NAIR A	4188418	1	104555.25	19.5	1959	Kowdiyar - Trivandrum	SANGEET HUSSAIN S	4123098	2	143129.75	26.1
1813	Kumbakonam	SABARINATHAN KALIYAMOORTHY	7255523	3	189922.54	36.3	1885	G H Junction Branch - Thiruvananthapuram	ROOPESH KRISHNA R	7261328	2	384450.86	67	1961	Kowdiyar - Trivandrum	SHAHID MON S S	4072944	1	1432008.19	289
1814	Kumbakonam	SABEENA BEEVI ABDUL AZEESH	4163260	1	94350.02	16.8	1886	G H Junction Branch - Thiruvananthapuram	SANIL KUMAR G Saradha k	7259899	1	189719.04	33	1962	Kowdiyar - Trivandrum	SIJIN RAJ S A	4137249	3	1496259.55	262.7
1815	Kumbakonam	SAKUBARSATHIK SARBUDEEN	7264136	4	993115.62	176.5	1887	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	SARADHA K SARITHA C	4212523 4172362	2	282471.4 217151.13	56.49 38.2	1963	Kowdiyar - Trivandrum	SINU ANTONY	7278713	1	19828.08	74
1816	Kumbakonam	SANGEETHA	3340331	1	1421990.53	250	1889	GH Junction Branch - Thiruvananthapuram	SEIN	4194314	- ř	279210.59	52.5	1964	Kowdiyar - Trivandrum Kowdiyar - Trivandrum	SREEDEVI K S SULIL S	7275620	1	496430.47 3064.02	93.6 15.5
1817	Kumbakonam	SARABOJI M	4137719	- 1 -	173012.45	34	1890	G H Junction Branch - Thiruvananthapuram	SHAJI S	7274595	2	1296820.06	236	1966	Kowdiyar - Trivandrum	SUNITHA S	3024029	1	97602.29	10.5
1818	Kumbakonam	SUGAPRIYA SWAMINTHAN SUNDARAM VEFRARAJ	4144527 4076729	1	1547287.95	276 300 5	1891	G H Junction Branch - Thiruvananthapuram	SHAMLA A	7274737	2	1456911.77	265	1967	Kowdiyar - Trivandrum	VINEETH B S	4183751	1	21070.87	48
1819	Kumbakonam Kumbakonam	SUNDARAM VEEHARAJ THAMARAICHELVI SEKAR	4076729 4165220	1	1592351.64 246549.01	300.5	1892	G H Junction Branch - Thiruvananthapuram	SHIJIN R	4176750	1	215059.41	39	1968	Kowdiyar - Trivandrum	VINOD KUMAR V	3811920	1	34339.34	78.8
1821	Kumbakonam	THIRUVENGADAM KANNAN	7246023		240549.01	281	1893 1894	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	SHYJU M SIVAKUMAR S	4179880	1	151576.7 32198.32	27.5	1969	Kumarapuram	AJITHA V ANITHA I	4191717	2	195116.4 184996.65	42
1822	Kumbakonam	UJIYANA SHIVARAMAN	4116957	2	329914.92	57.7	1895	G H Junction Branch - Thinwananthapuram	SOWMYA SILVY	4194942	2	275502.2	52.3	1970	Kumarapuram Kumarapuram	ANOOP KUMAR S	7313079	1	164169.02	35.4 33
1823	Kumbakonam	VELMURUGAN KANNUSAMY	7286408	1	126794.02	26	1896	G H Junction Branch - Thiruvananthapuram	SREEKALA V	4191894	1	266071.46	50	1972	Kumarapuram	ARCHANA A U	7268039	1	1031320.51	181
1824	Kumbakonam	VIJAY SELVAM	7307526	1	38601.32	8	1897	G H Junction Branch - Thiruvananthapuram	SYAMA S N	7275225	1	\$44666.86	99	1973	Kumarapuram	BIJU B	7123941	1	130797.89	24.4
1825	Kumbakonam	VIJAYA MARIMUTHU	4144411	1	1572471.6	276	1898	G H Junction Branch - Thiruvananthapuram	UDAYAN SREEDHARAN	7261119	3	719217.14	125.5	1974	Kumarapuram	BINDU B	4187255	1	83141.03	16
1826	Thanjavoor	ANANTHI KABALEESWARAN	4024980	2	1262934.35	247	1899 1900	G H Junction Branch - Thiruvananthapuram G H Junction Branch - Thiruvananthapuram	VINEETH B S VIPIN V K	4183751 4168559	1	187556.4	34 33.5	1975 1976	Kumarapuram Kumarapuram	JOSNA P JOSE KAVITHA B S	7286578 7267660	1	807701.45 37331.59	157
1827	Thanjavoor	AYESHA BEGUM IJAZ AHMAD	2843775	1	358258.7	77	1900	G H Junction Branch - Thruvarianthapuram Kazhakuttam	ANIIEBS	4168559	2	180816.6	33.5	1970	Kumarapuram	NITHIN B JOSEPH	7266932	1	962726.39	169.5
1828	Thanjavoor	MOHAMED SALIQ ALAVUDEEN PRASATH RAJENDRAN	7456961 4238628	1	491174.73 74419 74	119 14.7	1902	Kazhakuttam	ANILKUMAR A	4099187	1	79034.81	16.5	1978	Kumarapuram	RATHEESH KUMAR R	4214380	1	102761.58	20
1829	Thanjavoor Thanjavoor	PRASATH RAJENDHAN RAJAKUMAR KANNAN	4238628	1	1363599.39	250.8	1903	Kazhakuttam	ANJANA SEKHAR G L	7072230	2	91335.72	16.3	1979	Kumarapuram	SAMUEL R	4203067	1	70240.03	13.5
1831	Thanjavoor	SENTHILKUMARI BAMACHANDRAN	4168193	3	2441835.93	501.2	1904	Kazhakuttam	ARCHANA	4065935	3	123730.68	21.9	1980	Kumarapuram	SREEBUDHAN .	7286613	3	711440.07	139.3
1832	Thanjavoor	SUBHASANKAR SAMBANDAM	4162945	1	95147.06	18.4	1905	Kazhakuttam	ARCHANA G	4161496	1	114638.34	20	1981	Kumarapuram Kumarapuram	SREEKANTH SUBHASH BABU V S	4207581 7018669		120573.42 142914.4	23.5 25
1833	Thanjavoor	VETRIVEL	4122831	1	1115790.53	210	1906 1907	Kazhakuttam Kazhakuttam	BABITHA S BLU GB	3980881 4132779	2	814437.04 52380.81	155.6	1983	Kumarapuram	SUNITHA NIZAR S	7265307	2	446577.04	79
1834	Bodinayakanur	HARIHARA KUMAR	4175593	1	160731.98	32.5	1907	Kazhakuttam	BIJIPS	4132779 4238158	2	352079.94	71.48	1984	Kumarapuram	VIPIN V	4196391	3	281836.08	54.2
1835	Bodinayakanur	NAGARAJ IRULANDI	4425183	1	101201.25	24.4	1909	Kazhakuttam	CHANDRAKUMARAN B	4098177	1	22008.69	3.8	1985	Mannanthala	ABHILASH MURALEEDHARAN NAIR	7259036	1	903588.46	169.8
1836	Bodinayakanur	SAKTHIRAMATHILAM MANIKANDAN	7245361	1	201564.07	48.5	1910	Kazhakuttam	DHANYA P	4066133	1	19127.71	3.9	1986	Mannanthala Mannanthala	AJI M ANANDHU M	4181407 4166362	1	218124.24 36823.6	38.4
1837 1838	Bodinayakanur Periyakulam	Sathiskumar THANGAVELU V	4345686 7456783		165060.43 535056.76	39.7 129.1	1911	Kazhakuttam	DILEEP KUMAR C	4181834	1	186238.64	37.38	1987	Mannanthala	ANIIEBS	4166362	1	9386.35	0.4
1838	Penyakulam Theni	THANGAVELU V ANBUKUMARAN	7456783 4145191		535056.76 294533.79	129.1 59.55	1912 1913	Kazhakuttam Kazhakuttam	FAMEELA SHAHUL HAMEED NUJUMUDEEN FEBINA NAJUMUDEEN	3967981 3967369	2	617476.09 1231461.21	118.4	1989	Mannanthala	ANITHA KUMARI S	4081026	1	198707.99	37
1839	Theni	ANBURUMAHAN ESWARAN P	7299339	1	294533.79	33	1913	Kazhakuttam	GEETHA P	4161489	2	326975.62	59.5	1990	Mannanthala	ARUN SASI	3985714	1	43187.96	7.6
1841	Theni	JEGATHISH RAJENDRAN	7235778	1	1316485.77	252	1915		GEETHAKUMARI R	4008102	1	259201	45.5	1991	Mannanthala	ARUN BABU B S ARYA AJI A	4164982 4187220	1	437911.3	76 56.5
1842	Theni	MEENA CHELLAIYA	4193838	1	198722.27	37.5	1916	Kazhakuttam	LEKSHMI V	4250761	1	39856.31	8.2	1992 1993	Mannanthala Mannanthala	ARYA AJI A B R KRISHNAPRASAD	4187220 7260844		284963.28 223177.92	56.5 39
1843	Theni	MUNIYAMMAL BALACHANDAR	4190452	1	274541.3	53	1917	Kazhakuttam	MANU JOSE	7304595	2	378488.4	77.1	1993	Mannanthala	BIJU CJ	3387028	1	74403.31	13
1844	Theni	NAGARAJ S	7293770	1	414296.44	78.65	1918 1919	Kazhakuttam Kazhakuttam	NIYAS EK PREETHA KUMARI G	4071034 3101029	1	140832.76 13007.34	25.7	1995	Mannanthala	BIJU CHACKO	4201315	1	271582.68	51.2
1845	Theni	PANDEESWARI KANNAN	7260551	1	79905.9	15	1919	Kazhakuttam Kazhakuttam	PREETHA KUMARI G PRIYANKA L	3101029 4172494		13007.34 264458	2.6 46.5	1996	Mannanthala	DEEPTHI R SUDHARSHANAN	4046270	3	254987.38	46.6
1846	Theni	PANDI K	4148930		36765.24	7.4	1920	Kazhakuttam	RACHEL ROLAND ROY	4177080	2	814987.5	40.5	1997 1998	Mannanthala	JASMINE	4210553	1	68699.66	12
1847	Theni	PANDIAN NARAYANAN	7259396		50691.43	9.75	1922	Kazhakuttam	RAJESH B	4040366	1	271918.35	50	1998	Mannanthala Mannanthala	JAYAKUMARI L JENISH DHAS	4079393 7041881		1332472.34	234 29.9
1848	Theni	PANDIYARAJAN . PARAMESHWARAN M	7260537	1	246271.47	42.85	1923	Kazhakuttam	RENJITH P	4211308	1	42355.56	8	2000	Mannanthala	JIJO VICTOR	4161498	1	48399.24	7.8
1849 1850	Theni Theni	PARAMESHWARAN M PRADEEP	4203068		360178.56 330501.99	67.4 61.6	1924	Kazhakuttam	SAJEELA BEEVI SAFEER	4043604	1	326929.89	69.5			10000000000000000000000000000000000000				10000
1851	Theni	PRIYANKA JEGATHEESKUMAR	7277896	1	443980.72	80.5	1925	Kazhakuttam	SAJI KUMAR S	4167405	1	44830.57	7.8	For m	ore details/account	wise information borrowers/int	erested bid	ders n	nay contact n	espective
1852	Theni	R AKKAMMAL	7262383	2	616448.7	116.1	1926 1927	Kazhakuttam Kazhakuttam	SAJITH KUMAR V SAJITHA S	3999361 4166476	1	194625.18 30387.78	38.8 5.6	branc	hes and for partic	cipating in the auction, plea				
1853	Theni	RAJA .	7260545	2	1110473.42	194	1927	Kazhakuttam	SAJITHA S SAJILI S	4166476	2	30387.78 34331.75	5.6	nttp://d	sbgold.auctiontiger.	net				
1854	Theni	SATHYABAMA JEYAKUMAR	7275217	1	213881.87	39	1920	Kazhakuttam	SANDEEP T	4214143	1	47517.15	9.1	Auth	orised Officer					
1855	Theni	SELVENDRAN P	7295408	1	290031.04	55.1	1930	Kazhakuttam	SANTHINI BABU R S	4001305	2	1257728.94		CSBI					10 Febru	ary 2023
							-				-			2021						,

 $\bullet \bullet \bullet \bullet \bullet$

....

....

Corrigendum

Tender Notice Advertisement of Army Institute of Technology, Dighi Hills, Pune - 411015 was erroneously Published in The Indian Express and Loksatta on 09/02/2023. Kindly Ignore the same.

NFINITY इन्फिनिटी फिनकॉर्प सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ए-507, लेकल 5, बिल्डींग ए, 215-अट्रीयम, 151, अंधेरी कुला रोड, चकला, अंधेरी(पू.),मुंबई-400093 13/2 अंतर्गत सरफेसी कायदा, 2002 साठी शुद्धीपत्रक हे या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या मागणी सूचना जहिंगतींच्या संदर्भात आहे

ज्वामध्ये तळाची तागेख चुकुन 09-02-2023 अशी प्रकाशित केली गेली तेती परंतु योग्य तार्गेख 25-01-2023 आहे. इतर सर्च तपशील तसेच ग्रहतील. दिनोक : 25/01/2023 इन्क्रिनिटी फिनकॉर्प सोल्युजन्म प्रायव्हेट लिमिटेड कॉला प्राधिकृत अधिकारी, शिव् धॉमस ठिकाण := पुण

TATA टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. नोंद. कार्यालयः 11वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-400013 शाखाः पहिला मजला, एफसी अनेक्स बिल्डींग, फर्ग्युसन कॉलेजसमोर, पुणे - 411005.

अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

(सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 9(1) अंतर्गत) सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 9(1) मधील तरतुर्दीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 ॲंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना.

याद्वारे सर्वसामान्य जनतेस आणि खाली नमूद कर्जदार आणि / सह-कर्जदार्शना किंवा त्यांचे कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनधी (कर्जदार) यांना सुचित करण्यात येते की टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. (टीसीएचएफएल) यांचेकडे तारण असलेल्या खाली नमूद अचल मालमत्तेचा टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. (टीसीएचएफएल) च्या प्राधिकृत अधिकारयांनी ताबा घेतलेला असून त्यांची खाली नमूद कर्जदार व सह-कर्जदारांकडून घेणे असलेल्या एकूण थकबाकीच्या वसुलीसाठी दि. 27-02-2023 रोजी ''जशी आहे जेथे आहे'' व ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''जे काही आहे तेथेच आहे'' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित किंमत व बयाणा रक्तम खाली नमूद करण्यात आलेली आहे. याद्वारे सुचित करण्यात येते की विक्री पुढे ढकलण्यात/खंडित करण्यात न आल्यास, सदर अनामत मत्ता/मालमत्तेची दि. 27-02-2023 रोजी दु. 2 वाजता ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. ई-लिलावात सहभागासाठी बयाणा रकमेचा डिमांड ड्राफ्ट असलेला मोहरबंद लिफाफा 25-02-2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यंत टीसीएचएफएल यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे शाखेच्या पत्त्यावर म्हणजे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पहिला मजला, एफसी अनेक्स बिल्डींग, फर्ग्युसन कॉलेजसमोर, पुणे - 411005 येथे पोचावयास हवा.

अनामत मत्ता/ अचल मालमत्तेची विक्री खाली नमुद संक्षिप्त तपशिलानुसार ''जशी आहे जेथे आहे'' अटीवर करण्यात येईलः

35	10515350	THE REPORT OF A REPORT OF A DESIGN AND A DESIGN TO A DESIGN AND A DESI	रु. 32,56,303/- (रुपये बत्तीस लक्ष छपन्न हजार तीनशे तीन फक्त) आणि 10-11-2021	SELOTION RECOMMENDATION SECTION	(रुपये तीन लक्ष
----	----------	--	--	---------------------------------	-----------------

अनामत मत्ता / अचल मालमत्ता / तारण मालमत्तेचे वर्णनः परिशिष्ट अः सदनिका क्र. बी-707, क्षेत्रफळ सुमारे 548.85 चौ.फू. म्हणजे 50.98 चौ.मी. (चटई), सोबत सुमारे 86.75 चौ.फू. म्हणजे 8.05 चौ.मी. चे टेरेस, सातवा मजला, सोबत एक कार पार्किंग, विंग क्र. बी, विस्टेरीया युनिट्स को-ऑपरेटिक हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, गट क्र. 1660/2, चिखली, तालुका हवेली, जिल्हा पुणे, पिपरी चिचवड महानगर पालिकेच्या हद्दीत आणि हवेली, पुणे यांचे नोंदणी अधिकार-क्षेत्रात.

सूचनाः डीआरटी, पुणे यांचे समक्ष कर्जदाराने टीसीएचएफएल यांचेविरुद्ध दाखल केलेला एसए अर्ज (आयए अर्ज क्र.

डीसीबी बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : सहावा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग,

लोअर परेल, मुंबई - 400 013

किरकोळ मत्ता संकलन विभाग : ऑफिस क्र. 302, तिसरा मजला, एफसी रोड, पोलीस ग्राउंडजवळ, ललित महल हॉटेलसमोर, शिवाजी नगर, पुणे - 411005

DCB BANK

ई-लिलाव विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स 2002 मधील नियम 9(1) अंतर्गत) सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स 2002 मधील नियम 8(6) च्या तरतुर्दीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना

प्राधिकृत अधिकारी बाहोरे कर्जदार, सह-कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करत आहेत की खाली नमुद मालमत्ता डीसीबी बैंक लिमिटेड कडे तारण आहे. बैंकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरीटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स औड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या तस्तुदीतर्गत प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. खाली नमूद तपशिलानुसार थकवाकी आणि पुढील व्याज, शुल्के व खर्च इ. च्या वसुलीसाठी निविदा नि जाहीर ई-लिलावाद्वारे सदर मालमत्तेची विक्री करण्यात येईलः मालमत्तेची विक्री ''जशी आहे जेथे आहे'' आणि ''जशी आहे जे काही आहे'' तत्त्वावर करण्यात येईल.

अ.क्र.	कर्जदार व सह-कर्जदाराचे नाव	आरक्षित किंमत(रु.)	बयाणा रक्तम	ई-लिलाव दिनांक	ताब्याचा प्रकार
1	मे. मोहन ट्रेडिंग कंपनी द्वारे त्यांचे प्रोप्रायटर श्री मोहन बबन माने, श्रीमती विमल मोहन माने, श्री. विशाल मोहन माने	and the second sec	ह . 18,66,450/-	08/03/2023	प्रत्यक्ष

अचल मालमत्तेचे वर्णन : अ) सर्वे क्र.158/1/ए/1 (जुना प्लॉट क्र.20ए), नवा प्लॉट क्र. 3ए, क्षेत्रफळ सुमारे 580.85 चौ.मी. रत्नप्रभा निवास, स्वामी समर्थ पार्क, खरे हाऊसिंग सोसायटीजवळ, विश्रामबाग, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या हद्दीत, चतुःसीमा : पूर्वेस - प्लॉट क्र. 11 व 12, पश्चिमेस - 80 फूटी डी.पी.रोड, दक्षिणेस- प्लॉट क्र. 20बी, उत्तरेस - प्लॉट क्र. 10. श्री मिलींद भिलवडे बांची मालमता, ब) स्टॉक आणि पुस्तकी कजौचे नजरग्रहण : संपूर्ण वर्तमान मत्तांचे नजरग्रहण म्हणजे स्टॉक, पुस्तकी कर्जे, स्टॉक आणि तिमाही सादर करावयाच्या पुस्तकी कर्ज विवरणाचे नजरग्रहण (महाणखतानुसार

vilas.dhebe@dcbbank.com/prashant.joshi@dcbbank.com/ sagar.chavan@dcbbank.com या ईमेल वर सहभागासाठी विनंतीपत्र, केवायसी, पॅन कार्ड, वयाणा रकमेच्या भरण्याचा पुरावा इ. सह बयाणा रक्षम सादर करण्याचा दिनांक व वेळ आहे 08-03-2023 रोजी दु. 12.00 वाजेपर्यंत

इच्छुक खरेदीदार/बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी बयाणा रकम एनईएफटी/ आरटीजीएस द्वारे लाभार्थी, डीसीबी बैंक लिमिटेड, शाखा पुणे सातारा रोड, खात्याचे नाव - आरएओव नॉन पीडीसी कलेक्शन, खाते क्र. 0812955100223 येथे सादर करावी. आयएफएससी कोड डीसीबीएल0000081

पाहणीचा दिनांक व वेळ : 15/02/2023 ते 17/02/2023 स.11 ते द. 04.00 वाजेपर्वंत. श्री.विनायक गौराजे यांचेशी 9881859990 वर संपर्क साधावा.

ई-लिलावाच्या अटी व शर्तीः

- (1) सदर लिलाव विक्री वर नमुद दिनाकांना https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाईटच्या माध्यमातून प्रत्येकी 5 मिनिटांच्या मर्याद कालविस्तारांसह ''ऑनलाईन ई-लिलावा'' द्वारे करण्यात येईल. बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आपल्या बोली सादर करण्याअगोदर आणि ई-लिलाव विक्री प्रक्रियेत सहभागी होण्याअगोदर लिलाव विक्रीच्या अदी व शतींसाठी https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइंटला भेट देऊन माहिती घ्यावी
- (2) इच्छुक बोलीदारांना पोर्टलवर नोंदणी करून पुरेसा कालावधी असताना लिलाव सेवा पुरबठादार (मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नोलॉजीज लि. (ऑक्शन टायगर) अहमदाबाद (टेली. (079) 6813 6837 / 80/90, (मो) 9265562821 - 9265562818) संपर्क व्यक्तीः श्री चितन भट क्र. 9978591888, ईमेल : chintan.bhat@auctiontiger.net, support@auctiontiger.net यांचेकडून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घ्यावा. कृपया लक्षात घ्यावे की संभाव्य बोलीदार आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ई-लिलावाचे ऑनलाईन प्रशिक्षण प्राप्त करू शकतात.
- (3) वेबसाइंटवर ऑफर/निविदा दस्तावेजासह उपलब्ध असलेल्या विहित प्रपत्रामध्ये अर्ज करून लिलाव प्रक्रियेमध्ये ऑनलाईन ई-लिलाव सहभाग आवश्यक आहे.
- (4) बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आपल्या बोली सादर करण्याअगोदर https://www.dcbbank.com/ cms/showpage/page/customer-corner या लिंकवरील लिलाब विक्रीच्या अटी व शतींचा तपशील पाहावा आणि अधिक तपशीलासाठी डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी श्री प्रशांत एच जोशी/ विलास बी ढेबे यांचेशी 02067253087 / 02067253001 / 002 वर थेट संपर्क साधावा.

दिनांक : 10/02/2023	स्वा/- प्राधिकृत अधिकारी
स्थान: पुणे	डीसीबी बैंक लिमिटेड

एसएमई शाखा : एमसीसीआयए बिल्डींग, जे-४६२, एमआयडीसी, तळ मजला, केनरा बैंक Canara Bank 📣 गणेश नगर, टेल्को रोड, भोसरी, पीसीएमसी, पुणे-४११०२६ THINKISSE Syndicate ईमेल : cb2431@canarabank.com

मागणी सूचना

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Property described in the Schedule written hereunder (referred to as Said Land) is vested in the Ownership of Mr. Viral Jayesh Thakkar and Mr. Mahesh Kantilal Thakkar, Both R/at- Office No.306, Gera Junction, Lullanagar Chowk, Kondhwa Khurd, Pune 411040. Our Client is negotiating to purchase the said Property with the said Owner. The owner has assured our client that the Said Property' is free from all encumbrances and/or defects in title. The said Owner has full right and has absolute authority to deal, dispose, sell and transfer the 'Said Property' along with all rights, title, interests, claims and benefits connected therewith to and in favor of our client.

Any person/s having any claims by way of sale, agreement for sale, mortgage, charge, lease, lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession or otherwise, howsoever, in respect of the 'Said Property' is required to intimate the same to me together with proof thereof within 15' days of publication of this notice failing which My client shall complete the sale transaction consequent to which all such claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE

(Description of the said Land)

All that piece and parcel of land admeasuring 01H, 03.69R which assessed at Rs.00.38 Paise out of Gat No.53 area admeasuring 10H. 43R Plus Pot Kharaba 00H. 65R Total area admeasuring 11H. 08R which is assessed at Rs.03-87 Paise situated within local limits of Village Wade Bolhai, Taluka Haveli, District Pune, and within the jurisdiction of Sub-Registrar Haveli. On or towards East - By Gat No. 55, On or towards South- By Property out of Gat No. 53-of Mr. Vinayak Arjun Kotwal, On or towards West - By Wade Bolhai-Wadgaon Road, On or towards North - By Property out of GatNo.53.

ADVOCATE R. R. GAWALI,

Partner For Gawali Associates and Advocates
Off No. 24, 4th Floor, Aasmi Tower, Opp to AISSMS
College, Behind Shivajinagar District Court,
Shivajinagar, Pune. Mob No. 9922735518.

ऋण वसुली न्यायाधीकरण, पुणे

युनिट क्र. ३०७ ते ३१०, ३रा मजला, काकडे विझ आयकॉन बिल्डींग, शिवाजीनगर, पुणे ४११००५

Case No.: OA/396/2021

सदर कायद्याच्या कलम १९, उपकलम ४ आणि ऋण वसुली न्यायाधीकरण (प्रोसिजर) नियम १९९३ च्या नियम ५ च्या उपनियम २ए अन्वये समन्स.

Exh. No.: 5895

भारतीय स्टेट बँक विरुद्ध अर्चना शाम ताटकर

Place

Date:

(शिका

(१) अर्चना शाम ताटकर, फ्लेंट नं. बी- ३०१, ॲस्टर ट्रिनीटी, स.नं. ६२, हिस्सा नं. २/६, २/३/१, कोंढवा खुर्द, पुणे महाराष्ट्र - ४११०१८

(२) श्री. अमित तुलशीदास ननावरे, फ्लेंट नं. बी- ३०१, अंस्टर ट्रिनीटी, स.नं. ६२, हिस्सा नं. २/६, २/३/१, कोंढवा खुर्द, पुणे महाराष्ट्र - ४११०१८

समन्स

ज्याअर्थी ओए/३९६/२०२१ हा मा. पीठासीन अधिकारी/निबंधक यांचेसमोर दिनांक 94.92.2022. रोजी सुनावणीसाठी सुचीबध्द करण्यात आला होता.

ज्याअर्थी मा. न्यायाधीकरण यांचे समोर कलम १९(४) अन्वये रूपये ३८६६४१५/– इतक्या रकमेच्या वसुलीसाठी (दस्तावेज इ. च्या प्रती जोडलेल्यासह) दाखल करण्यात आलेल्या अर्जानुसार मा. पीठासीन अधिकारी नोटीस / समन्स जारी करीत आहे.

सदर कायदयाच्या कलम १९ उपकलम (४) अन्वये तुम्ही प्रतिवादी यांस निर्देशित करण्यात येते की (i) सदर समन्स मिळाल्यापासून तीस दिवसांचे आत सदर अर्जात प्रार्थना केल्यानुसार आदेश का

	श्री कुंडलिक देविदास चव्हाण श्रीमती निर्मला कुंडलिक चव्हाण	रु. 15,44,012/- (रुपये पंधर) लक्ष चौरेचाळीस हजार बारा फक्त) आणि 07-11-2019	रु. 13,85,000/- (रुपये तेरा लक्ष पंच्याऐंशी हजार फक्त)	रु. 1,38,500/- (रुपये एक लक्ष अडतीस हजार पाचशे फक्त)
चौ.मी. इतका अमेनिर्ट ढमढेरे गाव, तालुका शि जिल्हा परिषद पुणे, च अमेनिटी स्पेस, दक्षिणे परिशिष्ट ब : दोन बे म्हणजे 41.52 चौ.मी आलेल्या सदर मालम पार्किंग स्पेस.	। स्पेस वगळता, जमिनीचे गरूर, जिल्हा पुणे, ग्रामपंच तुःसीमाः पूर्वेसः गट क्र. सः गट क्र. 1205 चा उ डरूम, हॉल, किंचन अ ., सोबत बंद केलेली व त्तेवर बांधण्यात येणाऱ्या	त्रिफळ 12500 चौ.मी., 1170.14 हे एकूण क्षेत्रफळ सुमारे 01 हे, 60 अ वायत तळेगाव ढमढेरे यांच्या हद्दीत स्थि 1205 चा उवंरित भाग, पश्चिमेसः उ वंरित भाग, उत्तरेसः गट क्र. 1205 च सलेली निवासी सदनिका क्र. पी 3 खुली बाल्कनी, दुसरा मजला, लेव्हल विंग - पी चा नॉन अमेनिटी व्ह्यू, प्र	नार आहे, गट क्र. 12 त, तालुका पंचायत सी प फ्लॉट क्र.2 आणि उ 1 उर्वरित भाग. 04,चटई क्षेत्रफळ सु 6, पहिल्या परिशिष्टाम	05/1सी, तळेगाव मेती, शिरूर आणि एप प्लॉट क्र.1 चा मारे 447 चौ.फू. ध्ये नमूद करण्यात
37 TCHHL02890 00100070862 3กโซ TCHHF02890 00100074311	गांधी (कर्जदार) श्रीमती नेहा अनिरुद्ध गांधी (सह-कर्जदार)	कर्ज खाते क. TCHHL0289000100070862 अंतर्गत रु. 3,09,45,452/- (रुपये तीन कोटी नऊ लक्ष पंचेचाळीस हजार चारशे बावन्न फक्त) आणि कर्ज खाते क. TCHHF0289000100074311 अंतर्गत रु. 7,72,534/- (रुपये सात लक्ष बहात्तर हजार पाचशे पस्तीस फक्त) असे एकूण रु. 3,17,17,986/- (रुपये तीन कोटी सतर लक्ष सतरा हजार नऊशे शहाऐशी फक्त) थकबाकी व देय आहेत आणि 24-03-2022	रु. 1,80,00,000/- (रुपये एक कोटी ऎशी लक्ष फक्त)	रु. 18,00,000/- (रुपये अठरा लक्ष फक्त)
असलेला बंगला, यात (काही भाग) + 47 परिषद, नोंदणी उप-जिल 65, उत्तरेस - लेआउट	तळ मजला व वरच्या मज + 51 + 52 + 58 + 6 न्हा मावळ, तालुका मावळ रस्ता, दक्षिणेस - प्लॉट क्र	त्व्य सुमारे 572 चौ.मी., सोबत तेथील ल्याचा समावेश आहे, विग्नेश विकास र 52, कार्ला गाव, कार्ला ग्रामपंचायत, म ठ, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. चतुःसीमाः पूर्वे 5. 69. शः बोली सादर करण्याचे आवाहन कर	तेआउट, गट क्र. 27 (ावळ तालुका पंचायत २ स - प्लॉट क्र. 67, पं	काही भाग) + 28 अमिती, पुणे जिल्हा श्चिमेस - प्लॉट क्र.
	ले व्याजासह भरणा करण	याची संधी मिळावी म्हणून 15 दिवसां क्री करण्यात येइंल. प्राधिकृत अधिकाऱ्य	चा कालावधी देण्यात	येत असून, तसे न
केल्यास नियोजित वेळा आलेली रक्षम (विक्रीच	या खर्चांसह) सादर करण्य	ात आल्यास किंवा या प्रतिभूत कर्जाच्या ' याबाबत खात्री झाल्यास विक्री थांबवि	रकमेचा व्याज व शुल्क	
केल्यास नियोजित वेळा आलेलो रक्षम (विक्रीच आल्याचा पुरावा त्यांना या विक्रीच्या संदर्भात व विक्री करण्यात येणाऱ्या सदर विक्री ही सिक्युस्टि करण्यात येईलः	या खर्चांसह) सादर करण्य देण्यात आल्यास व त्यांची होणतेही कर्तव्य बजावणा मालमत्तेसाठी बोली देता 1 दी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट)	त आल्यास किंवा या प्रतिभूत कर्जाच्या ' याबाबत खात्री झाल्यास विक्री थांबवि ऱ्या अधिकाऱ्यास किंवा अशा इतर को किंवा काही हित साधता येणार नाही. रुल्स, 2002 मध्ये विहित करण्यात अ	रकमेचा व्याज व शुल्क ग्यात येईल. गत्याही व्यक्तीस प्रत्यक्ष ालेल्या तसेच पुढील अ	सिंह भरणा करण्यात किंवा अप्रत्यक्षपणे ाटीच्या अधीन राहून
केल्यास नियोजित वेळा आलेली रक्षम (विक्रीच आल्याचा पुरावा त्यांना या विक्रीच्या संदर्भात व विक्री करण्यात येणाऱ्या सदर विक्री ही सिक्युस्टि करण्यात येईलः सदर ई-लिलाव हा दिन	या खर्चांसह) सादर करण्य देण्यात आल्यास व त्यांची होणतेही कर्तव्य बजावणा मालमत्तेसाठी बोली देता दी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) क 27-02-2023 रोजी	ात आल्यास किंवा या प्रतिभूत कर्जाच्या ' याबाबत खात्री झाल्यास विक्री थांबवि' ऱ्या अधिकाऱ्यास किंवा अशा इतर को किंवा काही हित साधता येणार नाही.	रकमेचा व्याज व शुल्क ग्यात येईल. गत्याही व्यक्तीस प्रत्यक्ष Iलेल्या तसेच पुढील अ https://Disposa	सिंह भरणा करण्यात किंवा अप्रत्यक्षपणे ाटीच्या अधीन राहून

सदर मालमत्तेची आरंक्षित किमतीपेक्षा कमी रकमेस विक्री करण्यात येणार नाही.

3. बोली वृद्धी रकम रु. 10,000/- (दहा हजार फक्त) असेल.

4. सदर मालमत्तेच्या खरेदीसाठी प्रस्तुत करण्यात येणाऱ्या सर्व बोलींसह वर नमूद केल्याप्रमाणे ''दादा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.'' यांचे काढलेल्या आणि शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर देय असलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपातील बयाणा रक्कम जोडण्यात यावी. एनईएफटी / आरटीजीएस / आयएमपीएस द्वारे बयाणा रकमेच्या भरण्यासाठी कृपया प्राधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३ (२) अनुसार नोटीस

कर्जदाराचे नाव आणि पत्ता

कर्जदाराचे नाव आणि पत्ता

आणि दिनांक 9) मे. मानहर्ष इंजिनिअर्स प्रा. लि., नं. जी-९/२७, एमआयडीसी रांजणगाव इंडस्टीयल एरिया, ऑफ ₹, 40,00,000/-पुणे-नगर हायवे, गाव कारेगांव, तालुका शिरुर, जिल्हा पुणे-४१२२१०. २) मे. मानहर्ष इंजिनिअर्स प्रा. दि. ०४/०२/२०१७ रोजी लि., संचालक सौ. कविता सोनवणे, के के अंजेलिका अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, बी विंग, सर्व्हे नं. \$ 80,00,000 ४५/ए, रहाटणी, पुणे-४११०१७, ३) मे. मानहर्ष इंजिनिअर्स प्रा. लि.,श्री कैलास सोनावणे, के के दि. ०४/०२/२०१७ रोजी अंजेलिका अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०७, बी विंग, सर्व्हे नं. ४५/ए, रहाटणी, पुणे-४११०१७, ४) मे. ₹. 48,00,000 मानहर्ष इंजिनिअर्स प्रा. लि., ५११ स्पॉट १८ मॉल, जगताप डेअरी चौकाजवळ, पिंपळे सौदागर, पुणे-दि. २१/०५/२०१८ रोजी ४११०१७, ५) श्री. रवी वासु शेट्टी, १५०२, युका, नहार अमरित शक्ती, ऑफ एस व्ही. रोड, चांदीवली 雨. 26,00,000 अंधेरी (पूर्व), साकीनाका, मुंबई-४०००७२, ६) सौ. अनिता शेट्टी, १५०२, युक्रा, नहार अमरित शक्ती, ऑफ एस व्ही. रोड, चांदीवली अंधेरी (पूर्व), साकीनाका, मुंबई–४०००७२, ७) **श्री. रवी वास्** दि. १५/०७/२०२० रोजी शेड्री, ६०२, स्वप्न नगरी, उद्यम नगर, न्यु टेल्को रोड, पिपरी, पुणे-४११०१८. ८) सौ. अनिता शेड्री, ६०२, स्वप्न नगरी, उद्यम नगर, न्यू टेल्को रोड, पिपंरी, पूणे-४११०१८.

२.मुख्य कर्जदार (कर्जदार) याने/हिने/त्याच्या/त्यांच्या देणे रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने आम्ही यांचे/हिचे/त्याचे/त्यांचे खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुत्पादक मालमत्ता असे दि. २९/०१/२०२३ रोजी निश्चित केले आहे.

 आपणांस ही सूचना सिक्युरिटायझेशन अँण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल ॲसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ नुसार दि. ०१/०२/२०२३ रोजी जारी केली होती.

अ. क्र.	खाते क्र.	कजचि स्वरूप	करारानुसार व्याजदर %	येणे बाकी रक्कम
9.	2839269000806	ओडी/ओसीसी लोन	92.80%	स्त. ५१,२२,४८५/-
2.	2839088000089	टर्म लोन	90.64%	क. ४,७७,६४६/-
3.	2839055000980	टर्म लोन	99.00%	क्त. ४०,३६,५८५.४६/-
8.	2839044000043	जीईसीएल	8.64%	स्त. १७,२३,७५६.०३/-

४. आपणांस देण्यात आलेली कर्जसुविधेची रक्कम पुढीलप्रमाणे मालमत्ता / सिक्युरिटीजद्वारे सुरक्षित करण्यात आली आहे जंगम मालमता-साठा आणि पुस्तकी येणी, टायटल होल्डरचे नाव : मे. मानहर्ष इंजिनिअर्स प्रा. लि., स्थावर मालमत्ता- नं. जी-९/२७, एमआयडीसी रांजणगांव इंडस्ट्रीयल एरिया, ऑफ पुणे-नगर हायवे, गाव कारेगांव, तालुका शिरुर, जिल्हा पुणे-४१२२१०, चतुःसीमा : उत्तरेस : एमआयडीसी रोड १५.०० एमआर/डब्ल्यू, दक्षिणेस : एमआयडीसीची सीमा, पूर्वेस : प्लॉट नं. जी-९/२८, पश्चिमेस : प्लॉट नं. जी-९/२६, टायटल होल्डरचे नाव : मे. मानहर्ष इंजिनिअर्स प्रा. लि.,

4. आता या जाहीर सूचनेद्वारे आम्ही आपणांस रू. 9,93,६०,४७२.४९ (रूपये एक कोटी तेरा लाख साठ हजार चारशे बाहतर आणि पैसे एकोणपन्नास फक्त) त्यावरील व्याज आणि प्रासंगिक खर्च व किंमत यांसहित या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करण्याचा सल्ला देत आहोत. अन्यथा बँक सरफेसी ॲक्ट २००२ अनुसार कारवाई करील.

खाली सही करणार यांच्याकडे सदर मालमत्तांचा ताबा घेणे. त्यानंतर सदर मालमत्तांची विक्री करण्याचे अधिकार आहेत आणि ते सरफेसी ॲक्ट सेक्शन १३ अनुसार बँकेचे अधिकृत अधिकार आहेत.

दिनांक : ०८/०२/२०२३ स्थळ : पुणे.

अधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

मंजूर कर्ज रक्कम

ISO 9001 :2015 प्रमाणित बँक समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर प्रधान कार्यालय : अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर, दत्त चौक, सोलापूर-४१३००७

ऑफीस : शिवाजीनगर, पुणे-४११००४ फोन नं. ०२०-२५६५७५६५/२५६५७५५६ Email Id : recoverypune@samarthbank.com मो.नं. : ७७७४०५२७५५/९८८१७३६४२६


ताबा नोटीस (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, मी,समर्थ सहकारी बँक लि.सोलापुर याबँकेचा प्राधिकृत अधिकारी म्हणून मला दि सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकार व शक्तींचा वापर करून कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ चे नियम- ३नुसार दिनांक १५/०१/२०२२ रोजी कर्जदार / मॉर्गेजर १.हीरामोती होलसेल साडी डेपो (भागीदारी संस्था)(कर्जदार/मॉर्गेजर) तर्फे भागीदार नं . 9 सौ. स्मिता संदीप मोडक भागीदार नं. २ सौ. दीपाली विशाल मोडक रा. ऑफीस पत्ता : स. नं. ४९, हिस्सा नं. 9 अ, पुणे - सासवड रोड, ऊरळीदेवाची फाटा, फुरसुंगी, पुणे - ४१२३०८ श्री.संदीप परमेश्वर पठारे (जामिनदार) रा.झेड.पी.

- जारी करु नये याची कारणे सांगावीत.
- (ii) अर्जदाराने मूळ अर्जात अनु. क्र. ३ए येथे नमूद केलेल्या मिळकती व्यतिरिक्त अन्य मिळकती असल्यास त्याचा तपशील सादर करावा.
- (iii) आपणास सदर अन्य मिळकती आणि अर्जदाराच्या मूळ अर्जात कलम क्र. ३ए मध्ये नमूद केलेली तारण मिळकतीबाबत विक्री अथवा अन्य मार्गाने काही व्यवहार करण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहे.
- (iv) मूळ अर्जात अनु, ३ ए मधे नमूद केलेल्या आणि अन्य जाहीर केलेल्या मालमत्ता ज्यामध्ये तारण हितसंबंध (सिक्युरिटी इंटरेस्ट) निर्माण झाला आहे त्या मिळकतीबाबत आपण विक्री, तबदील करणे, दीर्घ मुदतीच्या भाडेकराराने किंवा अन्य मार्गाने, केवळ सर्वसाधारण व्यवसायाचा भाग सोडून, कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नये.
- (v) त्यांच्या सर्वसामान्य व्यवसायाचा भाग म्हणून झालेल्या विक्रीतून आलेली रक्तम आपण ज्या बैंकेचा किंवा वित्तसंस्थेचा सदर तारण मिळकतीवर हितसंबंध निर्माण झाला आहे तेथील खात्यावर जमा करणे आपणावर बंधनकारक आहे.

आपणास आणखी निर्देश देण्यात येत आहे की आपण आपला लेखी जबाब/ उत्तर दाखल करावा आणि त्याची प्रत अर्जदारास पाठवावी आणि दिनांक 03.03.2023 रोजी सकाळी 90.30 वाजता न्यायाधीकरणा समोर हजर रहावे. असे न केल्यास सदर अर्जाची सुनावणी आपल्या गैरहजेरीत केली जाईल आणि त्यावर निर्णयही घेतला जाईल.

माइया सहीनिशी आणि न्यायाधीकरणाच्या शिक्यासह दिनांक १८.०१.२०२३ रोजी अदा केले. समन्स जारी करण्याचा अधिकार असणाऱ्या अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी





अंतरिम लाभांशसाठी नोंद तारखेची सूचना

सूचना देण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या फेब्रुवारी ०८, २०२३ रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी रुपये २/- दर्शनी मूल्य च्या समभाग वर रुपये १२/- प्रति भाग म्हणजेच ६००% अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. तरी अंतरिम लाभांश मिळण्यासाठी पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी कंपनीने फेब्रुवारी २१, २०२३ (मंगळवार) ही रेकॉर्ड डेट ठरविली आहे. हा अंतरिम लाभांश बुधवार, मार्च ०८, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल.

ज्या सभासदांकडे समभाग डिमॅट स्वरुपात आहेत, त्यांनी आपले ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर डिपॉझिटरी सहभागी, जे त्यांचे डिमॅट खाती सांभाळतात, कडे रजिस्टर किंवा अद्यावत केलेले नाहित, त्यांनी ते करुन घ्यावे. ज्या सभासदांकडे समभाग भौतिक स्वरुपात आहेत त्यांनी आपले ई-मेल पत्ते आणि मोबाइल नंबर कंपनी कडे रजिस्टर किंवा अद्दयावत केलेले नाहित, त्यांनी ते करण्यासाठी कृपया https://linkintime.co.in/ या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करावे किंवा कंपनीला cil.investors@cummins.com या किंवा लिंक ईनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना mt.helpdesk@linkintime.co.in या आयडी वर फोलीओ नंबर व पॅन कार्डाच्या स्वतःच्या साक्षांकीत प्रत सहित लिहावे.

सभासदांनी याची नोंद घ्यावी की वित्त कायदा, २०२० नुसार एप्रिल ०१, २०२० पासुन लाभांशद्वारे मिळणारे उत्पन्न हे करप्राप्त असेल आणि कंपनीला, बिहित दराने भागीदारांना प्रदान करण्यात येणाऱ्या लाभांशांमधून टॅक्स एट सोर्स कापणे, आवश्यक आहे. निवासी सभासदांसाठी आयकर कायदा. १९६१ च्या सेक्शन १९४ नुसार खालील दरा प्रमाणे अगाउ कर कपात केली जाईल.



- अवशस्वी बोलीदारांचे डिमांड डाफ्ट लिलावानंतर परत करण्यात येतील.
- 5. सर्वोच्च बोलीदार कायदेशीररित्या बोली देण्यास पात्र असल्यास आणि त्याने प्रस्तुत केलेली बोलीची रक्तम आर्राक्षत किमतीपेक्षा कमी नसल्यास त्यास लॉटचा खरेदीदार घोषित करण्यात येईल. सर्वोच्च बोलीदागने प्रस्तुत केलेली बोली रक्षम अत्यंत कमी वाटत असल्यास तो बोली फेटाळण्याचा अधिकार ''प्राधिकृत अधिकाऱ्यास'' असेल.
- नमूद केलेल्या कारणांसाठी विक्री बरखास्त करण्याचा/खंडित करण्याचा अधिकार ''प्राधिकृत अधिकाऱ्या''स असेल. 7. आधीच वेळ घेऊन दि. 20-02-2023 रोजी स. 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत मालमत्तेची पाहणी करता येईल.
- वशस्वी बोलीदार घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीस अशी घोषणा करण्यात आल्यानंतर लगेच बयाणा रक्तम धरून खरेदी किमतीच्या 25 टके रकम ''प्राधिकृत अधिकाऱ्या''कडे 24 तासांच्या जमा करावी लागेल आणि ही रकम जमा न केल्यास सदर मालमत्ता पुन्हा लिलावात/खाजगी तहाद्वारे पुन्हा विक्रीस काढण्यात येईल.
- 9. वर नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीची रक्षम जमा करण्यात आल्यास खरेदी रकमेपैकी उर्वरित देय रक्षम खरेदीदारास डीडी/आरटीजीएस द्वारे मालमत्तेच्या विक्रीची निश्चिती होण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत (विक्रीचा दिनांक सोडून) ''प्राधिकृत अधिकाऱ्या''कडे जमा करावी लागेल किंवा 15व्या दिवशी रविवार किंवा सुटीचा दिवस येत असल्यास त्यापुढील दिवशी जमा करावी लागेल.
- 10. वर नमूद कालावधीत भरणा न केल्यास सदर मालमत्तेची खाजगी तहाद्वारे पुन्हा लिलाव/विक्री करण्यात येईल. वयाणा रकमेसह तोवर भरलेली अनामत रक्षम टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे जप्त करण्यात येईल अशी कसूर करणाऱ्या खरेदीदारास मालमत्तेवर कोणताही दावा सांगता येणार नाही.
- 11. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ला जात असलेले मालमत्तेवरील बोजेः निरंक, मालमत्तेवरील दावे आणि तिचे स्वरूप व मूल्य यावर परिणाम करू शकणारा इतर तपशीलः निरंक. इच्छूक बोलीदारंना विनंती आहे की त्यांनी मालमत्ता कर, वीज बिल इ. च्या वैधानिक दायीत्वांसह मालमत्तेवरील इतर बोज्यांच्या संदर्भात स्वतः स्वतंत्रपणे चौकशी करावी
- 12. इतर कोणताही तपशील किंवा ई- -लिलावाच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. नेक्सजेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पत्ताः #203, दुसरा मजला, श्री शाम पॅलेस, सेक्टर 4 व 5 क्रॉसिंग, रेल्वे रोड, गुरूग्राम - 122 006 यांचेशी त्यांचा मोबाईल क्र. +91 97100 29933, +91 98100 29926, टेली. क्र. +91 124 4 233 933, ई-मेल आयडी: CSD@disposalhub.com किंवा मनीष बन्सल, ईमेल आयडी Manish.Bansal@tatacapital.com प्राधिकृत अधिकारी मोबाईल क्र. 8588983696 येथे संपर्क साधु शकतात. कृपया आपले प्रश्न, शंका 9999078669 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत.
- 13. सर्वोच्च बोलीदारास सर्वोच्च बोली रकमेवर 1% टीडीएस लागू व देय असेल. सर्वोच्च बोलीदारास भरणा मालक/ कर्जदाराच्या पॅनमध्ये करावा लागेल आणि चलन ची प्रत आमच्या कंपनीकडे सादर करावी लागेल.
- वरील तपशीलासाठी सुरक्षित धनकोच्या वेबसाईटवर दिलेली https://bit.ly/3jvYIQ4 ही लिंक पाहावी.
- 15. कृपया https://www.tatacapital.com/property-disposal.html ही लिंक सुद्धा पहावी.

कृपया लक्षात घ्यावे – सदर मालमत्तेच्या विक्रीसाठी टीसीएचएफएल यांनी वर नमूद लिलाव भागीदागव्यतिरिक्त इतर कोणत्याही ब्रोकर/एजंटची नियुक्ती केलेली नाही. या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आणि चौकशीसाठी इच्छुकांनी केवळ निम्नस्वाक्षरीकार किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

स्थानः पुणे	स्वा/- प्राधिकृत अधिकारी
दिनांक: 10-02-2023 epaper.loksatta.com	टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.
spaper . Toksacca, com	

शाळेजवळ, मु.होळकरवाडी, पो.ऊरळीदेवाची, ता.हवेली,जि.पुणे- ४१२३०८, श्री.सिध्दार्थ पंढरीनाथ भाडाळे, (जामिनदार) रा.मु.पो.ऊरळीदेवाची, ता. हवेली, जि. पुणे - ४१२३०८,श्री.विशाल विजय मोडक (जामिनदार) रा.घर क्रमांक १३६०, दर्गा माता मंदीरा जवळ, दत्तनगर, वडकी,पुणे - ४१२३०८, श्री.बबन बजाबा मोडक (जामिनदार व मॉर्गेजर) (मयत) तर्फे कायदेशीर वारस, श्रीमती सुनंदा बबन मोडक, रा.५५९, दत्तनगर,वडकी,पूर्ण -४१२३०८,सौ.साधना अनिलन व्हाळे रा. ५५९, दत्तनगर, वडकी, पुणे - ४१२३०८, श्री. संदीप बबन मोडक, रा.५५९, दत्तनगर, वडकी, पुणे - ४१२३०८, सौ.नुतन संदिप पठारे रा. झेड. पी. शाळेजवळ, मु. होळकरवाडी, पो. ऊरळीदेवाची, ता.हवेली, जि.पुणे - ४१२३०८, सौ.वर्षा सचिन जगदाळे रा.५५९, दत्तनगर, वडकी, पुणे - ४१२३०८, श्री.संदीप बबन मोडक, (जामिनदार व मॉर्गेजर) रा.५५९, दत्तनगर, वडकी, पूर्ण - ४१२३०८, सौ.भिमाबाई दामोदर खेनट,(मॉर्गेजर) रा.मु.पो.पिंपाळे, पुरंदर - ४१२३०१, सौ.कृष्णाबाई बाजीराव पवार, (मॉर्गेजर) रा.मु.पो.पिलणवाडी, पुरंदर - ४१२३०१, रख्माबाई बबन जगदाळे, (मॉर्गेजर) (मयत) तर्फे कायदेशीर वारसदार श्री. विठ्ठल बबनज गदाळे रा.मु.पो. भावडी, ता. हवेली, जि.पुणे - ४१२२० यांना नोटीस नुसार एकुण येणे बाकी दि.३१/१२/२०२१ अखेर रक्तम रू.१,३३,६०,५५२/- (अक्षरी रू.: एक कोटी तेतीस लाख साठ हजार पाचशे बावन्न मात्र) अधिक ०१/०१/२०२२ पासुन पुढील व्याज व खर्च इ. सदर नोटीस मिळाल्यापासुन साठ दिवसांचे मुदतीत भरण्याबाबत फर्मावले होते. कर्जदार, मॉरगेजर आणि जामिनदार यांचेकडे सदर नोटीसीमध्ये मागणी केलेली रक्कम दिलेल्या उपरोक्त मूदतीमध्ये म्हणजे ६० दिवसांचे कालावधीत भरणा केली नसल्याने प्राधिकृत अधिकारी यांनी दिनांक१५/०१/२०२२ रोजीचे नोटीसीने कर्जदार,मॉरगेजर आणि जामिनदार यांना उपरोक्त संदर्भीत रक्कम रू.१,३३,६०,५५२/- (अक्षरी रू. : एक कोटी तेतीस लाख साठ हजार पाचशे बावन्न मात्र) अधिक 09/09/२०२२ पासूनचे पढील व्याज व खर्च इ. त्वरित भरणे संदर्भात आणि सदर रक्कम न भरलेस तारण मालमत्तेचा ताबा घेणेबाबतची सूचना केली होती.

या नोटीस पश्चात ही कर्जदार, मॉर्गेजर आणि जामिनदार यांनीसदर रकमेचा भरणा करण्यात कसूर केल्याने विशेषतः कर्जदार, मर्रोजर आणि जामिनदार व मॉर्गेजर मयत तर्फे कादेशीर वारसदार आणि तमाम जनतेला कळविण्यात येते की, खाली सही करणार यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकार व शक्ती वापरून विशेषतः सदर कायदचाचे कलम १३(४) व त्याखालील नियम ८अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारास अनुसरून खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा दि.०४/०२/२०२३ रोजी घेतला आहे. कर्जदार, मॉर्गेजर आणि जामिनदार व मॉर्गेजर मयत तर्फे कादेशीर वारसदार तमाम जनतेला या नोटिसीद्वारे ताकीद देण्यात येते की खाली नमुद केलेल्या तारण मिळकतीबाबत कोणी कोणताही व्यवहार करू नये तो बेकायदेशीर समजला जाईल आणि असा कोणताही झालेला व्यवहार हा समर्थ सहकारी बँक लि. सोलापुर यांचेवर बंधनकारक राहणार नाही.

तारण स्थावर मालमत्तेच्या जागेचा तपशील

गाव मौजे : वडकी येथील जमीन मिळकत यांसी गट नं.१११४ यांसी एकुण क्षेत्र ००हे ४०आर यांसी आकार रू.००.७२ पैसे ही मिळकत. सदरील मिळकतीची चतुःसीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस : गट नं. १९०६ मधील मिळकत. दक्षिणेस : गट नं. १९१९. १११८, १११७ व १११५ मधील मिळकती व ब्रुकलेट. पुर्वेस : गट नं.१३१० मधील मिळकत. पश्चिमेस : गट नं.१११३ व ११२० मधील मिळकत.

ठिकाण : पुणे दिनांक : १०/०२/२०२३

प्राधिकृत अधिकारी समर्थ सहकारी बँक लि.,सोलापूर

स्थळ: पुणे

दिनांक: ०८ फेब्रुवारी, २०२३

N 199	Sec. 199. 20	 C46.970.0	11.00			
			THE PART POLICY			

वैध पॅन असलेले सभासद	१०% किंवा भारत सरकारद्वारे सूचित केलेल्या दरा प्रमाणे
पॅन नसलेले / वैध पॅन नसलेले सभासद किंवा आयकर कायदा, १९६१ च्या कलम २०६एबी च्या तरतुदीनुसार "विशिष्ट व्यक्ती'' च्या श्रेणीत येणारे सभासद	२०% किंवा भारत सरकारद्वारे सूचित केलेल्या दरा प्रमाणे

वैध पॅन असलेले निवासी सभासद ज्यांचा एकण लाभांश वित्तीय वर्ष २०२२-२३ साठी रु ५,००० पेक्षा जास्त नसेल तर ते आयकर पात्र नसतील आणि जे सभासद अगाऊ कर कपात न करण्याचा फायदा घेऊ पाहतात त्यांनी https://linkintime.co.in/formsreg/ submission-of-form-15g-15h.html या लिंक वर फॉर्म नं.१५जी/१५एच मध्ये वार्षिक घोषणा करावी.

अनिवासी सभासद, भारत आणि ते वास्तव्यात असलेल्या देशासोबत असलेल्या कर करारानुसार फायदेशीर दर मिळवू शकतात. अश्या सभासदांनी https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html या लिंक वर पॅन कार्ड ची स्वतःच्या साक्षांकित प्रत, कायम स्वरुपी वास्तव्य नाही प्रतिज्ञापत्र, फायदेशीर मालकी प्रतिज्ञा पत्र, कर रेसिडन्सी प्रमाण पत्र, फॉर्म १० एफ, आणि कर करारानुसार फायदेशीर दर मिळवण्यासाठी लागणारी इतर कागदपत्रे अपलोड करावी.

टॅक्स एट सोर्स आणि त्या संबंधित फॉर्म्स जमा करणे बाबत ची सूचना भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल वर फेब्रुवारी ०६, २०२३ रोजी पाठवण्यात आलेली आहे. सूचनेची प्रत कंपनी च्या संकेतस्थळावर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड च्या संकेतस्थळावर (www.nseindia.com) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड च्या संकेतस्थळावर (www.bseindia.com) उपलब्ध आहे.

कमिन्स इंडिया लिमिटेड करि
विनया अ. जोशी
कंपनी सेक्रेटरी आणि
कंप्लायन्स ऑफिसर